



29th July 2025

The Secretary
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code: 500674

The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 050
Symbol: SANOFI

Sub: Newspaper publication regarding opening of a special window for re-lodgement of transfer requests of physical shares

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Newspaper publication regarding the opening of a special window for re-lodgement of transfer requests of physical shares, in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025, as published in Business Standard (English) and Sakal (Marathi) today i.e. 29th July 2025.

Kindly take the above information on record.

Thanking You

Yours sincerely,
For **Sanofi India Limited**

Arjun Thakkar
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A22654

Encl.: Newspaper Copies

UltraTech Cement Limited

Registered Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093
Tel No.: 022 - 66917800 / 23267800, Website: www.ultratechcement.com, CIN: L26940MH2000PLC128420

NOTICE OF THE TWENTY-FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the **Twenty-Fifth Annual General Meeting ("AGM")** of the Company will be held on **Tuesday, 19th August, 2025 at 3.00 p.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder ("Act"); provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India from time to time.

In compliance with the above, the Notice of the AGM and the Integrated and Sustainability Report 2024-25 have been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s).

The Notice of the AGM and the Integrated and Sustainability Report 2024-25 are available on the Company's website at www.ultratechcement.com. KFin Technologies Limited, the Registrar and Transfer Agent's ("KFin") website at <https://evoting.kfintech.com> and website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

The Company is pleased to provide its Members, facility of remote e-voting and e-voting during the AGM through electronic voting services arranged by KFin. In terms of the SEBI Master Circular, e-voting process will also be enabled for all 'individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts / websites of the Depositories i.e. National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited. The process and manner for remote e-voting and voting at the AGM through various modes is provided in Notice of the AGM and is also available on the Company's website www.ultratechcement.com.

Members attending the AGM through VC / OAVM and not having cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The cut-off date for determining the eligibility of Members for remote e-voting and voting at the AGM is Tuesday, 12th August, 2025.

The remote e-voting will start on Friday, 15th August, 2025 at 9.00 a.m. (IST) and end on Monday, 18th August, 2025 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting mode will be disabled thereafter. Once the vote is cast by a Member, he / she shall not be allowed to change it subsequently. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Tuesday, 12th August, 2025, can obtain Login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is already registered with KFin for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

In case of any query and/or assistance required, relating to attending the AGM through VC/OAVM mode, Members may refer to eAGM tutorial by following the link: <https://meetings.kfintech.com/#video-section> or contact Mr. Dnyanesh Gharote, Vice President – Corporate Registry or Mr. Satish Poojary, Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanarungudi, Sengillampalayam, Hyderabad, Rangareddy, Telangana, India – 500 032 at the email ID evoting@kfintech.com or on phone no.: 040-6716 1500 or call KFin's toll free no.: 1800 309 4001.

Live broadcast of the AGM proceedings can be viewed by the Members by logging on to the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com> using their remote e-voting credentials.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For UltraTech Cement Limited

Sanjeeb Kumar Chatterjee
Company Secretary

JK PAPER LTD.

Creating lasting impressions

PASSION TO PERFORM

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			
		Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations (Gross)	1,784.88	1,805.28	1,804.47	7,120.20
2	Total Income from Operations (Net)	1,699.28	1,714.46	1,742.65	6,826.24
3	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	272.20	241.63	309.33	1,036.28
4	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	116.00	105.04	193.44	526.86
5	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	81.23	76.20	139.72	409.82
6	Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	86.36	66.13	139.57	405.84
7	Equity Share Capital	169.40	169.40	169.40	169.40
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year				5,237.90
9	Earnings Per Share in Rs.10/- Share (EPS for the Quarters are not Annualised)				
i	Basic :	4.80	4.51	8.25	24.19
ii	Diluted :	4.80	4.45	7.25	22.91

There are no Exceptional Items to report.

Notes :

1) Unaudited Standalone Financial Information of the Company pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ('SEBI Listing Regulations'):

Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations (Gross)	1,471.01	1,554.75	1,570.22	6,133.77
2	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	221.43	202.07	240.93	858.54
3	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	99.14	96.30	150.71	459.15
4	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	72.56	74.09	109.06	365.25

2) Lower volume and sales realisation due to cheap imports with continued high wood cost have adversely impacted performance during the quarter.

3) The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30, 2025 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Regulations. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations (as amended from time to time), the aforesaid Results are also now being made available through Quick Response Code ("QR Code") given below and the full format of Standalone & Consolidated Quarterly financial results are available on the Stock Exchange websites of BSE, NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on Company's website at <https://jkpaper.com/financial-results/>.

Scan the QR code to view the full results

Place : New Delhi

Dated : 28th July, 2025

For JK PAPER LTD.

Harsh Pati Singhania

(Chairman & Managing Director)



A Wood & Carbon Positive Company


Multipurpose office papers from JK Paper

Admin Office: Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002, Ph : 91-11-66001132, 66001112, Fax : 91-11-23712680

Regd. Office: P.O. Central Pulp Mills - 394660, Fort Songadh, Dist. Tapi (Gujarat), Website: www.jkpaper.com

Corporate Identity Number: L21010GJ1960PLC018099 • [f /jkpaperindia](https://www.facebook.com/jkpaperindia) • [X /jkpaperindia](https://www.twitter.com/jkpaperindia)

 <div>IndusInd Bank</div>	Q1FY26 FINANCIAL HIGHLIGHTS					
	 <div>Scan here to view</div>					
<div>Consolidated Q1FY 2026 Performance</div> <div>Consolidated Net Profit at ₹604 Crores</div> <div>Net Interest Income at ₹4,640 Crores</div> <div>LCR at 141%</div> <div>PCR at 70%</div> <div>CRAR at 16.63%</div> <div>CASA at 31%</div> <div>NNPA at 1.12%</div>	Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025					
	(₹ in Lakhs)					
Particulars	Consolidated			Standalone		
	Quarter ended 30.06.2025 (unaudited)	Year ended 31.03.2025 (audited)	Quarter ended 30.06.2024 (unaudited)	Quarter ended 30.06.2025 (unaudited)	Year ended 31.03.2025 (audited)	Quarter ended 30.06.2024 (unaudited)
Total income from operations	1442080	5635810	1498838	1442012	5635186	1498802
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and /or extraordinary items)	80733	352575	290196	91438	361472	287685
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and /or extraordinary items)	80733	352575	290196	91438	361472	287685
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	60407	257554	217079	68425	264290	215216
Equity Share Capital	77906	77905	77873	77906	77905	77873
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	6376692 (As at 31.03.2025)	6376692 (As at 31.03.2025)	6213356 (As at 31.03.2024)	6342381 (As at 31.03.2025)	6342381 (As at 31.03.2025)	6172310 (As at 31.03.2024)
Earnings Per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
Basic	7.75	33.07	27.89	8.78	33.93	27.65
Diluted	7.75	33.05	27.85	8.78	33.91	27.61
Net Worth	6296077	6253197	6381539	6279636	6226049	6344489
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
Debt Equity Ratio	0.48	0.73	0.58	0.49	0.73	0.58
Total Debt to Total Assets	0.10	0.10	0.08	0.10	0.10	0.08
Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Bank website www.indusind.com. 2. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income are not furnished as Ind AS is not yet made applicable to banks.						
Mumbai July 28, 2025	Soumitra Sen Head – Consumer Banking and Member of Committee of Executives		Anil Rao Chief Administrative Officer and Member of Committee of Executives		Santosh Kumar Deputy Chief Financial Officer and Special Officer - Finance & Accounts	
	CIN: L65191PN1994PLC076333 Regd. Office: 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment, Pune - 411 001. Corporate Office: 8 th Floor, Tower 1, One World Centre, 841, S. B. Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013.					



UltraTech Cement Limited

Registered Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093
Tel No: 022 - 66917800 / 23267800, **Website:** www.ultratechcement.com, **CIN:** L26940MH2000PLC128420

NOTICE OF THE TWENTY-FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the **Twenty-Fifth Annual General Meeting ("AGM")** of the Company will be held on **Tuesday, 19th August, 2025 at 3.00 p.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder ("Act"); provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India from time to time.

In compliance with the above, the Notice of the AGM and the Integrated and Sustainability Report 2024-25 have been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s).

The Notice of the AGM and the Integrated and Sustainability Report 2024-25 are available on the Company's website at www.ultratechcement.com. KFin Technologies Limited, the Registrar and Transfer Agent's ("KFin") website at <https://evoting.kfintech.com> and website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

The Company is pleased to provide its Members, facility of remote e-voting and e-voting during the AGM through electronic voting services arranged by KFin. In terms of the SEBI Master Circular, e-voting process will also be enabled for all 'individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts / websites of the Depositories i.e. National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited. The process and manner for remote e-voting and voting at the AGM through various modes is provided in Notice of the AGM and is also available on the Company's website www.ultratechcement.com.

Members attending the AGM through VC / OAVM and not having cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The cut-off date for determining the eligibility of Members for remote e-voting and voting at the AGM is Tuesday, 12th August, 2025.

The remote e-voting will start on Friday, 15th August, 2025 at 9.00 a.m. (IST) and end on Monday, 18th August, 2025 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting mode will be disabled thereafter. Once the vote is cast by a Member, he / she shall not be allowed to change it subsequently. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Tuesday, 12th August, 2025, can obtain Login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is already registered with KFin for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

In case of any query and/or assistance required, relating to attending the AGM through VC/OAVM mode, Members may refer to eAGM tutorial by following the link: <https://meetings.kfintech.com/#video-section> or contact Mr. Dnyanesh Gharote, Vice President – Corporate Registry or Mr. Satish Poojary, Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanarungudi, Sengillingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India – 500 032 at the email ID evoting@kfintech.com or on phone no.: 040-6716 1500 or call KFin's toll free no.: 1800 309 4001.

Live broadcast of the AGM proceedings can be viewed by the Members by logging on to the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com> using their remote e-voting credentials.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For UltraTech Cement Limited

Sanjeep Kumar Chatterjee
Company Secretary

JK PAPER LTD.

Creating lasting impressions

PASSION TO PERFORM

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			
		Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations (Gross)	1,784.88	1,805.28	1,804.47	7,120.20
2	Total Income from Operations (Net)	1,699.28	1,714.46	1,742.65	6,826.24
3	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	272.20	241.63	309.33	1,036.28
4	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	116.00	105.04	193.44	526.86
5	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	81.23	76.20	139.72	409.82
6	Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	86.36	66.13	139.57	405.84
7	Equity Share Capital	169.40	169.40	169.40	169.40
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year				5,237.90
9	Earnings Per Share in Rs.10/- Share (EPS for the Quarters are not Annualised)				
i	Basic :	4.80	4.51	8.25	24.19
ii	Diluted :	4.80	4.45	7.25	22.91

There are no Exceptional Items to report.

Notes :

1) Unaudited Standalone Financial Information of the Company pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ('SEBI Listing Regulations'):

Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations (Gross)	1,471.01	1,554.75	1,570.22	6,133.77
2	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	221.43	202.07	240.93	858.54
3	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	99.14	96.30	150.71	459.15
4	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	72.56	74.09	109.06	365.25

2) Lower volume and sales realisation due to cheap imports with continued high wood cost have adversely impacted performance during the quarter.

3) The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30, 2025 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Regulations. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations (as amended from time to time), the aforesaid Results are also now being made available through Quick Response Code ("QR Code") given below and the full format of Standalone & Consolidated Quarterly financial results are available on the Stock Exchange websites of BSE, NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on Company's website at <https://jkpaper.com/financial-results/>.

Scan the QR code to view the full results

Place : New Delhi

Dated : 28th July, 2025

For JK PAPER LTD.

Harsh Pati Singhania

(Chairman & Managing Director)



A Wood & Carbon Positive Company

Multipurpose office papers from JK Paper

Admin Office: Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002, Ph : 91-11-66001132, 66001112, Fax : 91-11-23712680

Regd. Office: P.O. Central Pulp Mills - 394660, Fort Songadh, Dist. Tapi (Gujarat), Website: www.jkpaper.com

Corporate Identity Number: L21010GJ1960PLC018099 • [f /jkpaperindia](https://www.facebook.com/jkpaperindia) • [X /jkpaperindia](https://www.twitter.com/jkpaperindia)

 <div>IndusInd Bank</div>	Q1FY26 FINANCIAL HIGHLIGHTS					
	 <div>Scan here to view</div>					
<div>Consolidated Q1FY 2026 Performance</div> <div>Consolidated Net Profit at ₹604 Crores</div> <div>Net Interest Income at ₹4,640 Crores</div> <div>LCR at 141%</div> <div>PCR at 70%</div> <div>CRAR at 16.63%</div> <div>CASA at 31%</div> <div>NNPA at 1.12%</div>	Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025					
	(₹ in Lakhs)					
Particulars	Consolidated			Standalone		
	Quarter ended 30.06.2025 (unaudited)	Year ended 31.03.2025 (audited)	Quarter ended 30.06.2024 (unaudited)	Quarter ended 30.06.2025 (unaudited)	Year ended 31.03.2025 (audited)	Quarter ended 30.06.2024 (unaudited)
Total income from operations	1442080	5635810	1498838	1442012	5635186	1498802
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and /or extraordinary items)	80733	352575	290196	91438	361472	287685
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and /or extraordinary items)	80733	352575	290196	91438	361472	287685
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	60407	257554	217079	68425	264290	215216
Equity Share Capital	77906	77905	77873	77906	77905	77873
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	6376692 (As at 31.03.2025)	6376692 (As at 31.03.2025)	6213356 (As at 31.03.2024)	6342381 (As at 31.03.2025)	6342381 (As at 31.03.2025)	6172310 (As at 31.03.2024)
Earnings Per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
Basic	7.75	33.07	27.89	8.78	33.93	27.65
Diluted	7.75	33.05	27.85	8.78	33.91	27.61
Net Worth	6296077	6253197	6381539	6279636	6226049	6344489
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
Debt Equity Ratio	0.48	0.73	0.58	0.49	0.73	0.58
Total Debt to Total Assets	0.10	0.10	0.08	0.10	0.10	0.08
<div>Note:</div> <div>1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Bank website www.indusind.com.</div> <div>2. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income are not furnished as Ind AS is not yet made applicable to banks.</div>						
Mumbai July 28, 2025	Soumitra Sen Head – Consumer Banking and Member of Committee of Executives		Anil Rao Chief Administrative Officer and Member of Committee of Executives		Santosh Kumar Deputy Chief Financial Officer and Special Officer - Finance & Accounts	
	CIN: L65191PN1994PLC076333 Regd. Office: 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment, Pune - 411 001. Corporate Office: 8 th Floor, Tower 1, One World Centre, 841, S. B. Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013.					

